

Goldiam International Ltd

MANUFACTURERS & EXPORTERS OF DIAMONDS & JEWELLERY CIN:L36912MH1986PLC041203

July 30, 2020

To,

BSE Limited

PhirozeJeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai- 400 001.

Scrip Code: 526729

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza,

BandraKurlaComplex,

Mumbai- 400 051.

Scrip Code: GOLDIAM EQ

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copy of newspaper advertisement of Notice of the Meeting of the Board of Directors of Goldiam International Limited scheduled to be held on Thursday, August 13, 2020, published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) on July 29, 2020 for your reference.

Kindly take the above on record and oblige.

Yours faithfully,

For Goldiam International Limited

Pankaj Parkhiya

Company Secretary & Compliance Officer

MUMBAL

Enclose: As above

Registered Office

Gems & Jewellery Complex, Santacruz Electronics Export Processing Zone, Andheri (East), Mumbai-400096. India Phones: (022) 28291893/28290396/28292397 Fax: (022) 28292885 Email:- investorrelations@goldiam.com Website: www.goldiam.com

SESHASAYEE PAPER AND BOARDS LIMITED

. Office: Pallipalayam, Namakkal Distr Cauvery RS PO, Erode 638 007. investor@spbltd.com, Web: www.spbltd. CIN: L21012TZ1960PLC000364 NOTICE

Notice is hereby given, pursuant to Regulation 29 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 07th August 2020, to consider, inter-alia, the Standalone and Consolidated Un-audited Financial Results of the Company for the guarter ended June 30, 2020.

For Seshasayee Pape and Boards Limited V PICHAI Deputy Managing Place: Erode 638 007 Date: 28.07.2020

Particulars

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period

Reserves excluding Revaluation

Reserves (as per balance sheet)

of previous accounting year Earning Per Share.

a) Before Extraordinary Items

b) After Extraordinary Items

Equity Share Capital

- Diluted

- Basic

- Diluted

Place: Mumbai

Date: July 27, 2020

PUBLIC NOTICE

I am investigating the title of Mr. Dinesh Hasmukhrai Kanabar, the owner of flat No. A-14 on the 14th Floor of the building known as Sett Minar belonging to the Sett

Minar Co-operative Housing Society Ltd., ('Society'') situate at 16A, Dr. Gopalrao Deshmukh Marg, (Peddar Road), Cumballa Hill, Mumbai – 400 026 along

with a reserved stilt car parking space bearing No.3 and his share, right, title and

nterest in the five (5) shares of Rs. 50/

each, bearing Distinctive Nos. 196 to 200 (both inclusive) under share certificate No. 40 dated 10th March 1987 issued by

the Society and more particularly described in the Schedule hereinunde

ALL PERSONS having or claiming any

rights, title, claims, demands estate and/or interest in respect of the said flat

the said car parking or the said shares or to any part thereof, by way of sale, exchange, mortgage, let, lease, lien, charge, maintenance, license, gift,

inheritance, share, possession, easement, trust, bequest, possession, assignment or encumberance of

whatsoever nature or otherwise, are nereby requested to intimate to the

undersigned in writing, at the address

mentioned below, of any such claims, accompanied with all necessary and supporting documents, within 7 days from the date of publication hereof, failing

which, it shall be presumed that there are no claims or that claims, if any, have beer

Flat No. A-14, admeasuring 1720 sq. feet carpet, on the 14th Floor, in the building

known as Sett Minar Co-operative Housing Society Ltd., situate at 16A, Dr. Gopalrao Deshmukh Marg (Peddar Road), Cumballa Hill, Mumbai-400 026

along with a reserved stilt car parking space bearing No.3, together with 5

shares of Rs. 50/- each bearing distinctive Nos. 196 to 200 (both nclusive) held under Share Certificate:

Nos. 40 dated 10th March 1987 issued by The Sett Minar Co-operative Housing

SCHEDULE OF THE PROPERTY

vaived off

Society Limited. Date: 29/07/2020 Place: Mumbai

after tax (after Extraordinary items)

before tax

Net Profit / (Loss) from Ordinary Activities

Net Profit / (Loss) from Ordinary Activitie

EXPO GAS CONTAINERS LTD.

Read, Office: 150, Sheriff Devii Street, Mumbai - 400 003 Tel No. 022-61319600, Website: www.expogas.com STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST MAR, 2020

1.436.51

(50.93)

761.46

(0.27)

(0.27)

(0.27)

(0.27)

Exchange Websites and on the Company's website www.expogas.com

BOOK YOUR COPY

Call **022 4027 5432**

SMS reachbs to 57575

Email us at order@bsmail.in

Business Standard

Insight Out

Note: 1) The above is an extract of the detailed format of audited Financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

1.658.37

Quarter Ending

Audited Unaudited Audited

1,427.78

30.10

30.10

30.10

761.46

0.16

0.16

0.16

1.622.71

31.03.2020 31.12.2019 31.03.2019 31.03.2020

2.108.96

(47.36)

(72.34)

(72.34)

761.46

(0.38)

(0.38)

(0.38)

(0.38)

1.622.71

Sub: Board meeting to consider Audited Financial Result for the Quarter and Year ended 31st March, 2020.

We are pleased to inform you that meeting of the Board of Directors of the Company is schedule to be held on 31.07.2020 at S9 &S10, Merlin EBIZA, Kriparampu Bishnupur, Near Amtala.PIN-743503 interalia, to consider, approve and take or record the Audited Financial Results for the quarter and year ended 31.03.2020 and all other matter which Board deems fit. SD/-SOHAN LAL AGARWAI Place: Kolkata MANAGING DIRECTOR DATE:28.07.2020

Rs in lacs

31.03.2019

6.009.56

125.21

100.22

100.22

761.46

0.53 0.53

0.53

0.53

1.622.71

Accounting

Year Ending

Audited

5.056.74

67.40

35.66

35.66

761.46

1.658.37

0.19

0.19

0 19

By order of the Board of Directors For Expo Gas Containers Limited

Sd/-Hasanain S. Mewawala

Managing Directo (DIN - 00125472)

YUVRAAJ HYGIENE

PRODUCTS LIMITED

CIN: 174999MH1995PLC220253

Regd. Office: Plot No. A- 650,

1st Floor, TTC Industrial Estate, MIDC Pawane Village, Mahape,

Navi Mumbai 400705

Tel No: 022-27784491

Email: yhpl@hic.in | Website: www.hic.in

NOTICE

Notice is hereby given in terms of Regulations 29 and 47 of SEB

pnb punjab national bank Together for the better

Circle Office - Recovery Department: Maker Tower, F - Wing, 7th Floor, Cuffe Parade Mumbai-400005. **Tel.:** 022-22163458, 22182423 • **Email:** comumcityrecovery@pnb.co.ir **E-AUCTION SALE NOTICE TO GENERAL PUBLIC**

Corrigendum in E-Auction Sale Notice to General Public Published On 22.07.2020 3. No. Particulars Please ignore the property mentioned at Sr. No. 10 named M/s. T. V. Vision (Sri Adhikari Bro Television Network Ltd.) as it is not for sale. Date: 27.07.2020 Authorized Officer, Punjab National Bank

SBI STATE BANK OF INDIA STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - II

Address: Ground Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021. Tel.: 022-22040538 • E-mail: sbi.15859@sbi.co.in

Possession Notice [See Rule 8(1)] (For Immovable Property) Whereas, the undersigned being the Authorised Officer of the State Bank of India, Stressec Assets Management Branch II, Ground Floor, B Wing, Raheja Chamber, Free Press journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 01.10.2019 calling upon the Borrower / Guarantors Wis. Waterfront Buildcon LLP, Mr. Sanjiv Vedparkash Malik, Mr. Suhail Noorani, Wis. Clift Conwell LLP, M/s. Schema Enterprises Pvt. Ltd. and M/s. Platinum Blue Estate LLP to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,97,31,092/- (Rupees Eleven Crore Ninety Seven Lakh Thirty One Thousand Ninety Two Only) and further interest, incidentate expenses, costs, charges incurred / to be incurred within sixty days from the date of receipt the said notice

The Borrower / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Guarantors and the public in general that the undersigned has taken **Symbolic Possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act read with rule 8 on this 24" Day of July or

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with proper and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for a amount of **Rs. 11,97,31,092**/- (Rupees Eleven Crores Ninety Seven Lakh Thirty One Thousan Ninety Two Only) and further interest and other charges thereon.

The Borrower's / Guarantor's attention is invited to the provisions of sec 13 (8) of the SARFAES Act in respect of the time limit available to redeem the secured ass

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

All the piece and parcel of the land bearing, (i) Survey No. 36, Hissa No. 3A, admeasuring 3391.38 sq.mts, (ii) Survey No. 120, Hissa No. 2A, admeasuring 840.38 sq.mts, (iii) Survey No. 35, Hissa No. I, admeasuring 1710 sq.mts, (iv) Survey No. 36, Hissa No. 4, admeasuring 300 sq. mts, (v) Survey No. 120, Hissa No. 3, admeasuring 100 sq.mts, (vi) Survey No. 120, Hissa No. 3, admeasuring 100 sq.mts, (vi) Survey No. 120, Hissa No. 4, admeasuring 1620 sq.mts admeasuring in aggregate 7961.76 sq.mts. Situated in Village Vadavali, Taluka and District Thane along with proposed 50 saleable residential units having aggregate Carpet Area of 40529.31 sq.ft. and proposed 4 commercial shops having aggregat area of 4338.96 sq.ft. in the project known as "**Tropical Panache"** on aforementioned land.

Date: 24.07.2020 Authorised Office

CHEMTECH INDUSTRIAL VALVES LIMITED Reg. Off.: 105, Hiranandani Industrial Estate, Opp. Kanjurmarg Railway Station, Mumbai – 400 078. CIN: L29299MH1997PLC105108

Website: www.chemtechvalves.comEmail: investors@chemtechvalves.com Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)Regulations, 2015 with the Stock Exchange(s), Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 6th August, 2020 at the Corporate Office of the Company at 503, Sunrise Business Park, Plot No B-68, Road No-16 Near Kisan Nagar-2, Wagle Industrial Estate, Thane 400604 inter-alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (Standalone) alongwith limited review auditors report therein by the statutory auditor of the company for the quarter ended 30th June, 2020 amongst other items mentioned in the agenda, if any.

As per Code of Conduct of the Company for Prevention of Insider Trading in the securities of the company the "Trading Window" for dealing in the securities of the Company is closed for all the Directors and designated employees of the Company from 01st July, 2020 and shall remain closed till 8th August, 2020 i.e. till 48 hours after the announcement of unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

The Said information is also available on the website of the Company i.e www.chemtechvalves.com as well as website of the Stock Exchange i.e. BSE

Limited (www.bseindia.com) For Chemtech Industrial Valves Limited Place: Mumbai Harsh Badkur Managing Director (DIN:00676715) Date: 28.07.2020

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 31st July, 2020 *inter-alia* to consider and approve the Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2020. The information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia com) where the shares of the Company are listed and is also available on the website of the Company viz., www hic.in.

> For Yuvraaj Hygiene Products Sd/ Vishal Kampan

Managing Director Place: Navi Mumbai Date : 28th July, 2020

BASF India Limited

Regd. Office: The Capital, 'A' Wing, 1204-C, 12th Floor, Plot No.C-70, 'G' Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051 CIN: L33112MH1943FLC003972 Tel: +91 22 62785600 Website: www.basf.com/in Email: investor-grievance-india@basf.com



NOTICE

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 6th August, 2020 at 11.00 a.m. through Video Conferencing/ Other Audio Visual Means to consider and approve, inter-alia, the unaudited financial results of the Company for the quarter ended 30th June, 2020. This information is also posted on the website of the Company i.e. www.basf.com/in and on the website of the Stock Exchanges, <u>www.bseindia.com</u> and <u>www.nseindia.com</u>, where the shares of the

PRADEEP CHANDAN

Place : Mumbai

Notice is hereby given that pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI

For BASF India Limited

Dated: 28th July, 2020

Director-Legal, General Counsel (South Asia) & Company Secretary

SBI STATE BANK OF HADES STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - II STATE BANK OF INDIA

Address: Ground Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai-400021, Tel.: 022-22040538 • E-mail: sbi.15859@sbi.co.in

Whereas, the undersigned being the Authorised Officer of the State Bank of India Stressed Assets Management Branch II, Ground Floor, B Wing, Raheja Chambe Free Press journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021 under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security nterest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice Dated 01.10.2019 calling upon the Borrower / Guarantors M/s. Waterfront Buildcon LLP, Mr. Sanjiv Vedparkash Malik, Mr. Suhail Noorani, M/s. Cliff Conwell LLP, M/s. Schema Enterprises Pvt. Ltd and M/s. Platinum Blue Estate LLP to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,97,31,092/- (Rupees Eleven Crores Ninety Seven Lakh Thirty One Thousan Ninety Two Only) and further interest, incidental expenses, costs, charges incurred / to be red within sixty days from the date of receipt of the said notice.

The Borrower / Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower / Guarantors and the public in general that the undersigned has taken **Symbolic** Possession of the property described herein below in exercise of powers conferred or nim under sub-section (4) of section 13 of SARFAESI Act read with rule 8 on this 24th Day of July of the year 2020.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of **Rs. 11,97,31,092**/- (Rupees Eleven Crores Ninety Seven Lakh Thirty One Thousand Ninety Two Only) and further interest and other charges thereon. The Borrower's / Guarantor's attention is invited to the provisions of sec 13 (8) of the SAREAESI Act in respect of the time limit available to redeem the secured assets

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY Office No. 104, Carpet area admeasuring 64.904 sq.mts. and Office No. 105 Carpet area admeasuring 122,46 sq.mts. on the First Floor of building known as "Tropical Elite" on land bearing Survey No. 82, 88, 91, 92, 96 Tikka No. 18 of Village Naupada, Taluka and

Date: 24 07 2020 Place: Thane State Bank of India

District Thane, situated at Ghantali Devi Road, Naupada, Thane (West) - 400602.

Authorised Officer

DHUNSERI INVESTMENTS LIMITED

REGD. OFFICE: " DHUNSERI HOUSE " 4A, WOODBURN PARK, KOLKATA - 700 020.

CIN: L15491WB1997PLC082808: Website www.dhunseriinvestments.com: email: mail@dhunseriinvestments.com Ph: 22801950

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS										
FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020 (₹ in Lacs)										
		STAND			CONSOLIDATED					
PARTICULARS	Quarter ended (31.03.20) (Audited)	Quarter ended (31.12.19) (Unaudited)	Year ended (31.03.20) (Audited)	Year ended (31.03.19) (Audited)	Quarter ended (31.03.20) (Audited)	Quarter ended (31.12.19) (Unaudited)	Year ended (31.03.20) (Audited)	Year ended (31.03.19) (Audited)		
Total Income from Operations	13.10	288.40	1,173.78	986.95	2,734.62	3,245.16	11,234.44	80,525.89		
Net Profit / (Loss) for the period (before										
tax and Exceptional Items)	(322.04)	268.85	1,079.07	754.61	(3,634.21)	277.54	(279.45)	3,935.64		
Net Profit / (Loss) for the period before										
tax (after Exceptional Items)	(307.07)	191.85	1,014.04	701.36	(3,634.21)	277.54	(279.45)	1,202.97		
Net Profit / (Loss) for the period after tax	(307.07)	191.85	1,014.04	701.36	(2,377.81)	325.45	1,082.23	1,436.80		
Add: Share in Profit/(Loss) of Associate	-	-	-	-	(4,214.78)	(2,806.53)	(3,343.42)	2,782.65		
Net Profit / (Loss) after share of										
Associates	-	-	-	-	(6,592.58)	(2,481.08)	(2,261.19)	4,219.46		
Total Comprehensive Income for the										
period after Tax (Comprising profit for										
the period and other comprehensive										
income)	5,384.15	1,171.21	893.68	750.07	(9,818.88)	2,510.61	(8,555.74)	5,595.47		
Equity Share Capital	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72	609.72		
Earnings Per Share (of `10/- each) *										
Basic (in `):	(5.04)	3.15	16.63	11.50	(69.21)	(30.23)	5.58	47.52		
Diluted (in `):	(5.04)	3.15	3.15	11.50	(69.21)	(30.23)	5.58	47.52		

Place: Kolkata

Date: The 28th Day of July,2020

Note : The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the above Financial Results are available on the Stoc Exchange Websites(www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website

> By order of the Board For Dhunseri Investments Limited (C.K. DHANUKA) Chairmar DIN: 00005684



BKM INDUSTRIES LIMITED

(CIN: L27100WB2011PLC161235)

Registered Office: Bikaner Building, 3rd Floor, 8/1 Lal Bazar Street, Kolkata - 700 001 Phone No.: (033) 2243 5053, Fax: (033) 2230 0336 Email id: secretarial@bkmindustries.com , Website: www.bkmindustries.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31ST MARCH, 2020

				(₹ in Lakhs)	
SI.		Quarter Ended	Year ended	Quarter ended	
No.	Particulars	31.03.2020	31.03.2020	31.03.2019	
		Audited	Audited	Audited	
1	Total Income from Operations	64.00	375.00	649	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extra-ordinary items #)	-955.00	-3,339.00	-3166	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extra-ordinary items #)	-955.00	-3,339.00	-3166	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extra-ordinary items#)	-551.00	-2,899.00	-3071	
5	Equity Share Capital	655.00	655.00	655	
6	Reserves (excluding Revaluation Reserve)	N.A.	N.A.	N.A.	
7	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			,	
	Basic Diluted	-0.88 -0.88	-4.46 -4.46	-4.6 -4.6	

The Company does not have Exceptional and Extra-ordinary items.

Key Numbers of Standalone Financial Results

SI. No.	Particulars	Quarter Ended	Year ended	Quarter ended 31.03.2019	
		31.03.2020	31.03.2020		
		Audited	Audited	Audited	
1	Total Revenue From Operation	63.00	374.00	686.00	
2	Profit Before Tax from Continuing Operation	-967.00	-3,277.00	-3,403.00	
3	Profit After Tax from Continuing Operation	-563.00	-2,837.00	-3,308.00	

NOTES:

Place: Kolkata

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Audited Financial Results is available on the website of BSE (www.bseindia.com), NSE (www.nseindia.com) and on the Company's website (www.bkmindustries.com).
- Figures for the previous periods have been regrouped and reclassified to conform to the classification of the current period, wherever considered necessary.
- The Statutory Auditors have provided un-modified audit report on the Quarterly and Annual Audited Financial Results (Standalaone and Consolidated) to the Company for the period ended on March 31, 2020.

By Order of the Board of Directors For BKM Industries Limited

NAVNEET MANAKSIA (Whole tme Director) Date: 28.07.2020 DIN: 00438612



SVC INDUSTRIES LIMITED

(Formerly known as SVC Superchem Limited) [CIN: L15100MH1989PLC053232]

Regd. Office: Office 301, 3rd Floor, Shubham Centre - 1, Near Holy Family Church, 491, Cardinal Gracious Road, Andheri (East), Mumbai - 400 099. Tel.no: 022-28324296 Email: svcindustriesltd@gmail.com Website: www.svcindustriesltd.com

EXTRACT OF THE AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2020

										(₹in Lacs)	
	Standalone Results					Consolidated Results					
Particulars		For the Quarter Ended			for the Year Ended		For the Quarter Ended			for the Year Ended	
	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	
Total Income From Operations	6.82	2.19	9.55	45.70	192.44	6.82	1.31	9.39	43.05	192.28	
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(86.04)	(73.01)	(118.25)	(290.96)	(407.70)	(86.04)	(73.89)	(118.41)	(293.61)	(407.86)	
Net Profit / (Loss) for the period beforer Tax (after Exceptional items)	(86.04)	(73.01)	(3,525.83)	(290.96)	(3,815.28)	(86.04)	(73.89)	(3,525.99)	(294.91)	(3,815.44)	
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional items)	(86.04)	(73.01)	(3,525.83)	(290.96)	(3,815.28)	(86.04)	(73.89)	(3,525.99)	(294.91)	(3,815.44)	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period											
(after tax)and Other Comprehensive Income (after tax)	(86.04)	(73.01)	(3,525.83)	(290.96)	(3,815.28)	(86.04)	(73.89)	(3,525.99)	(294.91)	(3,815.44)	
Reserves (excluding Revaluation Reserve)				11,993.88	12,284.84				11,989.77	12,284.68	
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each) (not annulised)	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16,186.37	16186.37	
Basic & Diluted Earning Per Share (of Rs. 10/- each not annualised)	(0.05)	(0.05)	(2.18)	(0.18)	(2.36)	(0.05)	(0.05)	(2.18)	(0.18)	(2.36)	

Notes:

- 1) The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended 31st March' 2020 Financial Results filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full format of the Quarterly and year ended 31st March' 2020 Financial Results is available on the Company's Website (www.svcindustriesltd.com) and Stock Exchange website (www.bseindia.com)
- 2) Previous period figures have been regrouped / reclasssified, wherever necessary.

For SVC Industries Limited (Formerly SVC Superchem Limited)

Place: Mumbai Suresh Chaturvedi Director Date: 25.07.2020

iai (Advocate and Solicitor) 607, 6th Floor, Empire CHS, Azad Nagar, Veera Desai Road, Andheri (West), Mumbai – 400 053. Email: advnikhilwable@gmail.com **GOLDIAM INTERNATIONAL**

Read, Office: Gems & Jewellery Complex MIDC, SEEPZ, Andheri (East), Mumbai -400096 CIN No.: L36912MH1986PLC041203, Tel no. (022) 2829 1893, Fax: (022) 2829 0418. Email: investorrelations@goldiam.com,

Website: www.goldiam.com NOTICE is hereby given pursuant Regulation 29, 47(1)(a) and 47(2) of SEBI (Listing Obligations & Disclosure


Requirements) Regulations, 2015 that neeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, Augus 13, 2020, inter alia, to consider and to approve the Unaudited Financial Results (Standalone Consolidated) for the quarter ended June 30, 2020, along with the limited review reports of the Statutory Auditors thereon.

The notice is also available on the website of the Stock Exchanges, www.besindia.com www.nesindia.com and on the website of the Company's at www.goldiam.com. For Goldiam International Limite

Pankai Parkhiya ompany Secretary & Compliance Office Date: July 28, 2020

टिटवाळा दि. २८ (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढिदवसानिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व समाजकल्याण न्यासचे अध्यक्ष धर्मसेवक डॉ. सोन्यादादा पाटील यांच्या विशेष सहकार्याने मांडा टिटवाळा परीसरातील नागरीकांसाठी रुग्ण-वाहिका लोकार्पण तसेच ६० महिलांना धान्य वाटप, अंकुर बालविकास केंद्र आणि आईची सावली ह्या अनाथाश्रमात शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेसाठी लागणारी भांडी वाटप करण्यात आली या प्रसंगी

(राज्यमंत्री दर्जा तथा जिल्हाप्रमुख ठाणे ग्रामीण प्रकाशजी पाटील, नवनिर्वाचित ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) सुषमाताई लोणे,शिवसेना महिला भिवंडी लोकसभा संघटक कलाताई शिंदे, शिवसेना कल्याण महिला जिल्हा संघटक विजयाताई पोटे, आमदार मोरे, नगरसेवक सुनिलजी वायले, तालुका संपर्क प्रमुख विष्णुजी चंदे, उप-शहरप्रमुख किशोरभाई शुक्ला, संभाजी ब्रिगेड महानगरप्रमुख प्रभाकर भोइर,छावा संघटना ठाणे जिल्हाध्यक्ष अक्षय भोईर आणि शिवसेना महिला पढाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.



कोल्हापूर दि. २८

हातमाग महामंडळ

(हिंदुर-थान सम ाचार) : जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ३२ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रम ाणे आहे. हातकणंगले-१ एकूण २०७.३८ मिमी, शिरोळ-निरंक एकूण १९३.८६ मिमी पन्हाळा-४.७१ एकूण ४९६.१४ मिमी, शाह्वाडी

- ९.३३ एकूण ८७६.८३ मिमी, राधानगरी-३.८३ एकूण ८८१.३३ मिमी गगनबावडा-३२ मिमी एकूण २३४४ मिमी, करवीर-१.९१ एकूण ४६०.०९ मिमी, कागल-०.५७ एकूण ५९१.५७ मिमी, गडहिंग्लज -१.१४ एकूण ४४२.२९ मिमी. भुदरगड-४ एकूण ७१३.२० मिमी, आजरा-६.७५ एकूण ९८५ मिमी, चंदगड-३.१७

मिमी एकूण

९०७.३३ मिमी पाऊस या वर्षी पडल्याची नोंद आहे.

G. D. TRADING AND AGENCIES LIMITED

REGD OFFICE: : Indian Mercantile Chambers, 3rd Floor 14-R, Kamani Marg, Ballard Estate, Mumbai- 400001 CIN: L51900MH1980PLC022672

NOTICE pursuant to Regulation 29, 33 and 47(1)(a) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement Regulations, 2015) is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company on Friday, 31st July, 2020 at 2.00 P.M. to consider and approthe Audited Financial Results along with Assets and Liabilities statement, Cash Flow Statement and Auditor Report for the Quarter and year ended 31st March,2020 along with other routine business. For G. D. Trading & Agencies Limit

Place: Mumbai Date: 28th July 2020

Director DIN: 00286793

BIOSCIENCES LIMITED

NOTICE Pursuant to Regulation 29 read with

Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015, as amended from time to time, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, July 31, 2020, inter-alia to consider and approve the Standalone Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2020 and ecommendation of final dividend, if any The above information is available on the mpany's website viz.www.gufic.con and also available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz.www.bseindia.com and www.nseindia.com

For Gufic Biosciences Limited Ami Shal

Company Secretar Mem. No. A3957 28.07.2020

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६

सीआयएन:एल ३६९१ २एमएच १९८६ पीएलसी ०४१ २०३ दूर.:0२२-२८२९१८९३, फॅक्स:0२२-२८२९०४१८ वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेल:investorrelations@goldiam.com सूचना

सेक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्यलेशन्स. २०१५ चे नियम २९. ४७(१)(अ) आणि ४७(२) नुसार येथे सूचना देण्यात देत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) भाणि त्यावरील वैधानिक लेखापरिक्षकांचा मर्यादित पनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे ु याकरिता गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्य . तंचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरित

पंकज पारखीय दिनांकः २८.०७.२०२०

ठिकाणः मुंबई सक्षम अधिकारी

TATA STEEL LIMITED Regd Office: 2nd Floor, Bombay House; 24, Homi Mody Street; Fort, Mumbai - 400 001 NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the compar has been lost/ mislaid and the holder of the said securities/ applicant has applied to the company to issue duplicate certificate.

Any person who have a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the company wil

proceed to issue duplicate certificate without further intimation.									
Name of Share Holder	Folio No.	Kind of securities and face value	Certificate Nos.	Distinctive Number	No. of securities				
ANNAPURNA GHOSH	S1A0007575		4113-4115	194601 -94710	165				
			3200103	369404590 -369404644					
ANNAPURNA GHOSH	S1A0014805	Equity Share	25222-25226	1148171 -1148260	135				
KRISHNA MOHON			3200561	369517403 -					
GHOSH		Face Value-		369517447					
KRISHNA MOHON GHOSH	S1K0018296	10/- Each	719179	32284521 -32284530	15				
			3295213	375875945- 375875949					
KRISHNA MOHON GHOSH	S1K0022091		735488- 735489	32993861- 32993950	135				
ANNAPURNA GHOSH			3295598	375953179- 375953223					
Annanyma Chash (Dassasad)									

Annapurna Ghosh (Decease Place: MUMBAI Krishna Mohon Ghosh (Decease Date: 29.07.2020

PUBLIC NOTICE

Notice is issued on behalf of my clier MANGILAL D. JAIN alias SHAH, owne and residing at Flat No. A/6, Borival Ganga Jamuna C.H.S. Ltd., L.T. Road Near St. Anne's School, Borivali (West) Mumbai 400092.

That Original Agreement between MOVANBĂI AMICHAND SHAH and MANGILAL D. JAIN alias SHAH dated 14/09/1997 of Flat No. A/6, Borivali Ganga Jamuna C.H.S. Ltd., L.T. Road, Near S Anne's School, Borivali (West), Mumba 400092, is lost and or misplaced an same is not traceable and Mr. MANGILAL D. JAIN alias SHAH has lodged the N.C. FIR to Borivali Police Station, Mumba Vide No.1588/2020, dated 21/07/2020. If any person or persons, or Bank financial institution has/ have an objection claim by way of inheritance, gif mortgage, trust or claiming in any othe manner in respect of the said lost agreement dated 14/09/1997 may sen their claim/s with documentary evidence to the undersigned within 15 days from the date of publication notice hereof at m office at Mr. JAGDISH TRYAMBAR DONGARDIVE, Advocate & Notary (Govi of India), G-19, Sukhshanti CHS. Ltd. Gorai 1, Plot No. 44, Borivali (West) Mumbai 400092.

Mr. JAGDISH TRYAMBAK DONGARDIVE Advocate & Notary (Govt. of India Date: 28/7/2020

जाहीर सूचना

सर्वांना येथे जाहीर सचना देण्यात येत आहे की. निर्मला लक्ष्मीचंद विरा या गणपती भुवन बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (नोंद क्र.एमयुएम/डब्ल्युपी/एचएसजी/टीसी/ १२८८२/२००४-२००५ दि.०२.०३.२००५ पत्ता: जयंती शुक्ला मार्ग, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या सोसायटीचे सदस्य असून सदर सोसायटीमधील फ्लॅट क्र.बी-१०४ चे मालक आहेत. त्यांच्या नावे सोसायटीद्वारे दिनांक ३०.०७.२००५ रोजी वितरीत सदस्य नोंद्र क्र.१२ आणि भागप्रमाणपत्र क्र.१२ असलेले अनुक्रमांक ०५६ ते ०६० धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ मुळ शेअर्सचे धारक आहेत त्यांनी सोसायटीकडे सदर भागप्रमाणपत्र हरवले गहाळ/चोरीस गेलेबाबत कळविले आहे आणि दुय्यम भागप्रमाणपत्राकरिता अर्ज केलेला आहे. जर कोणास सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री. अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास त्रारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, देणगी केंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात कागदोपर्त्र पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ चौदा) दिवसांच्या आत कळवावे. तद्नंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि प्रदर फ्लॅटच्या मालकांना दय्यम भागप्रमाणप वितरणाची प्रक्रिया सोसायटी करेल.

ठिकाण: मुंबई दिनांक: २९.०७.२०२० गणपती भुवन बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडकरिता सही /

सचिव

PITTIE

व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेड CIN:L65990MH1982PLC027052 **नोंदणीकत कार्यालयः** ९वा मजला. वैभव चेंबर्स इन्कमटॅक्स समोर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स,

कुर्ला (पु.), मुंबई-४०००५१. दूर::0२२-วรุดชวรุด, **E-mail:** vel@pittiegroup.com Web.: www.victoriaenterprises.co.in सूचना प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजः

रेक्कायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम ४५ ाहवाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ३३ नुसार ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता गकवार. ३१ जलै. २०२० रोजी द.२.००वा कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना कंपनीच्या vel@pittiegroup.con वेबसाई टवर आणि स्टॉक एक्सचें जच्या www.hseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता

हिमा शाह कंपनी सचिव व दिनांकः २८.०७.२०२० सक्षम अधिकारी

Jumbo Finance Limited

Corporate Avenue, Sonawala Road Goregaon (East) Mumbai - 400063 Telefax: 022-26856703 Email: jumbofin@hotmail.com Web: www.jumbofinance.co.in CIN: L65990MH1984PLC032766

NOTICE We would like to inform you that meetin of the Board of Directors is scheduled to be held on Friday, 31.07.2020 at 3.00 p.m at the Registered Office of the Company at Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road Goregaon (East) Mumbai - 400063 to consider and adopt the Audited Financia Results for the Quarter and Year ended 31st March, 2020 and any other matter as may be decided in the Board.

Further, as per the Company's Code of Conduct for the Prevention of Insider Frading, the Trading Window for dealing n shares of the Company shall remain closed for all Designated Employees and Directors from 01.04.2020 till 48 hours after declaration of results.

For Jumbo Finance Limited

Date: 28.07.2020

Mr. Jyoti Bikash Lahiri , an associate member of flat no. A 703/ 704 of Ahimsa Aditya Anirudh Co-operative Housing Society Ltd, Ahimsa Marg, off link road, Malad (W), Mumbai- 400064, died on 28th February, 2007 . The first nember, Mrs. Sujata Lahiri of the said flat A 703/4. Ahimsa Aditva Anirudh CHS, has applied to the Society for deletion of his name as the second member on the share certificate and in the society ecords. The Society hereby invites claims of objections from the legal heirs of the deceased member Mr. lyoti Bikash Lahiri, to the deletion of his name on the share certificate and from the society records, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of documents and proofs in support of their claims. If no claims are received within the prescribed period, the Society shall be free to accept the request of the first member, Mrs. Sujata Lahiri.

lace: Mumbai Date: 28.07.2020 For and on the behalf of Ahimsa Aditya Anirudh CHS Ahimsa marg, Malad (w), Mum-64 Hon. Secretary

जाहीर सूचना

सर्वांना येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की हेमंत लक्ष्मीचंद विरा हे गणपती भुवन बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (नोंद क्र.एमयुएम/डब्ल्युपी/एचएसजी/टीसी/ १२८८२/२००४-२००५ दि.०२.०३.२००५) पत्ता: जयंती शुक्ला मार्ग, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या सोसायटीचे सदस्य असून सदः प्रोसायटीमधील फ्लॅट क्र.बी-१०२ चे मालक आहेत_. त्यांच्या नावे सोसायटीद्वारे दिनांक ३०.०७.२००५ रोजी वितरीत सदस्य नोंद क्र.१० आणि भागप्रमाणपत्र क्र.१० असलेले अनुक्रमांक ०४६ ते ०५० धारव रु.५०/- प्रत्येकीचे ५ मळ शेअर्सचे धारक आहेत त्यांनी सोसायटीकडे सदर भागप्रमाणपत्र हरवले गहाळ/चोरीस गेलेबाबत कळविले आहे आणि स्य्यम भागप्रमाणपत्राकरिता अर्ज केलेला आहे जर कोणास सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास त्रारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, देणगी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक हित, दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरुपात कागदोपत्री त्र्यासह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १<u>४</u> (चौदा) दिवसांच्या आत कळवावे. तदनंतः . कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅटच्या मालकांना दय्यम भागप्रमाणप वितरणाची प्रक्रिया सोसायटी करेल.

दिनांक: २९.०७.२०२० ठेकाण: मंबर्ड गणपती भुवन बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडकरिता

सही/

सचिव

सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. **मे. क्रिसील** लिमिटेड यांच्या पुस्तकात मिनी सौरभ यांच्या नावे असलेली **अनुक्रमांक ४५५१६०१-**४५५१७०० धारक दर्शनी मुल्य रु.१०/-प्रत्येकीचे १०० शेअर्सकरिता भागप्रमाणपः **फोलिओ क्र.४५५१७** हरवले आहे आणि जाहिरातदारांनी या ऐवजी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्जे केलेला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सवर दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कंपनी निबंधक व हस्तांत प्रतिनिधी अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस प्रा.लि. टॉवर बी, प्लॉट क्र.३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरीलिंगमपल्ली, हैदराबाद-५०००३२, तेलंगणा, द्र.०४०-६७१६२२२२ येथे सदर सूचना तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा सदर शेअर्सबाबत दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सरू करेल. दिनांक: २८.०७.२०२० सही/-

ठिकाण: मुंबई मिनी सौरभ

NOTICE

Shri Vasudeo Gunaji Sutar (Late) Iemher of the Rashtrasarathi Mulur co-operative Housing Society Ltd naving address Deen Dayal Nagar Mulund (E), Mumbai-400081 and olding Flat/tenement No D - 24 in th building of the society, died or 26/09/2018 with making nominees has apply claim after 6 month.

The society hereby invites claims and objections from the heir of heirs or other claimants / objector or objectors to the cansferor the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of his notice, with copies of suc documents and other proofs in support on his/her/their claims/objections for ransfer of shares and Interest of the eceased member in the capital/ propert of the society. If no claims/ objections are received with in the period prescribed above, the society shall be free to dea with the shares and intense, of the with the shares and interest of th deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any received by the society for transfer or shares and interest of the & deceased member in the capital/ properly of the society shall be dealt with in the mannel rovided under the bye-laws, of th ociety. A copy of the registered bye-taws f the society is available for inspection y the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between.6.30 AM/PM TO 8.00 AM/PM from the date of publication of the notice till the date of expiry of its eriod.

Place : Mumbai Hon. Secretary Date: 28.07.2020

रोजच् वाचा मुबई लक्षदीप म्बई@लक्षदीप

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client, Mrs Antonette Vincent Rodrigues, My Client Husbanc Mr. V. P. Rodrigues, Had Died On Date 13/09/1997, He Left Three Heirs 1) Mrs. Antonette Vincent Rodrigues, Age 74 Years, 2) Mr. Joseph Vincent Rodrigues, Age 74 Years, 8, 3) Mr. Gibert Vincent Rodrigues, Age 44 Years & 3) Mr. Gibert Vincent Rodrigues, Age 41 Years of Flat No. B-001, Building No. 49, 3rd Road, SHRIPASTHA COMPLEX, Nallasopara West, Tal. Vasai, Dist. Delaber, 404, 100 Palghar - 401203.

So we hereby invite claim or objection that ar person having any claim or objection against c into or upon in respect of said flat howsoever ar ereby required to make the same known in writing o our advocate office within 14 days from the dat Mr. D.S. TIWARI of publication. (Advocate High Court)

Shop No. 19, Akanksha Tower, Near Railway Station, Nallasopara (E)

जाहीर सूचना

सर्वांना येथे जाहीर सूचना देण्यात येत आहे की, महेश हंसराज विरा हे गणपती भूवन बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (नींव क्र.एमयुएम/डब्ल्युपी/एचएसजी/टीसी/१२८८२/ २००४–२००५ दि.०२.०३.२००५) पत्ता: जयंती शुक्ला मार्ग, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या सोसायटीचे सदस्य असून सदर सोसायटीमधील फ्लॅट क्र.बी-१०१ चे मालक आहेत. त्यांच्या नावे सोसायटीद्वारे दिनांक ३०.०७.२००५ रोजी वितरीत सदस्य नोंद क्र.९ आणि भागप्रमाणपत्र क्र.९ असलेले अनुक्रमांक ०४१ ते ०४५ धारक रु.५०/-प्रत्येकीचे ५ मुळ शेअर्सचे धारक आहेत, त्यांनी सोसायटीकडे सदर भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ/ वोरीस गेलेबाबत कळविले आहे आणि दुय्यम

भागप्रमाणपत्राकरिता अर्ज केलेला आहे. जर कोणास सदर फ्लॅट व सदर शेअर्सबाबत विक्री अदलाबदल, बक्षीस, तारण, अधिभार, न्यास वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक, देणगी किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित. दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी स्वरूपात कागरोपत्री <u> गु</u>राव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावे. तद्नंतर <mark>कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आ</mark>णि सदर फ्लॅटच्या मालकांना दय्यम भागप्रमाणप वेतरणाची प्रक्रिया सोसायटी करेल.

दिनांक: २९.०७.२०२० ठिकाण: मुंबई गणपती भुवन बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडकरिता



गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६ कार्यालय: ४था मजला, गोदरेज वन, पिरोजशा नगर, इस्टर्न एक्सप्रेस हायवे विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९. फोन.:+९१-२२-२५१८८०१०/२०/३०, फॅक्स:+९१-२२-२५१८८०४०, ई-मेल:investor.relations@godrejcp.com वेबसाईट:www.godrejcp.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष नोंदपटावर घेणे याकरिता मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

गोदरेज कन्झ्यमर प्रॉडक्टस लिमिटेडकरिता

व्ही श्रीनिवासन मख्य वित्तीय अधिकारी व कंपनी सचिव दिनांक : २८ जुलै, २०२०

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498 Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.

Tel.: +91-22-6512 3124. Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com Notice of the Board Meeting Pursuant to Regulation 29 read along with Regulation 47 and other applicable

Regulations of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements Regulations, 2015, notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of BSEL Infrastructure Realty Limited is scheduled to be held on Tuesday, Augus 2020 at 4 p.m., inter-alia, to consider and take on records, inter alia, the follo Approval of unaudited financial results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter ended June 30, 2020.

(FRN:W100059), Mumbai, as the Statutory Auditors of the Company in place of M/s. Deepak Vekharia & Associates due to completion of his term

Any other matter with the permission of the chairman. The information contained in this notice is also available on the Company' vebsite www.bsel.com, on the website of National Stock Exchange of India

www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com).

For BSEL Infrastructure Realty Limite

Date: 28th July 2020 Place: Mumbai

Company Secretary and Compliance Officer

Ms.Alpa Hakar

★TARMAT (Formerly Known as Roman Tarmat Ltd.)

Reg. office.: Tank Road, off Gen Vaidya Marg, Goregaon (E), Mumbai 400 063. Tel . 2840 2130 / 1180. Fax 2840 0322. Email: cs@tarmatlimited.com; Website: www.tarmatlimited.com

CIN: L45203MH1986P1C038535 Audited Einancial Decute for the quarter and year anded 31st March 2020 (Pe in Lees)

Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2020							2020 (R	s. in Lacs)
				Consolidated				
Sr.	DA DTICIU A DC	C	Quarter ende	d	Year e	ended	Year e	ended
No.	PARTICULARS	31.03.2020 (Audited)	31.12.2019 (Un-audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2019 (Audited)	31.03.2020 (Audited)	31.03.2019 (Audited)
1.	Total Income from Operations	13583.74	5559.05	2,227.63	23,311.86	9,559.51	27635.29	13163.30
2.	"Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)"	649.93	128.54	47.23	883.42	70.99	883.42	70.99
3.	"Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)"	649.93	128.54	47.23	883.42	70.99	883.42	70.99
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	535.10	104.57	43.76	692.37	57.07	687.19	57.83
5.	"Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]"	535.10	104.57	43.76	692.37	57.07	687.19	57.83
6.	Equity Share Capital	1333.07	1333.07	1096.07	1333.07	1096.07	1333.07	1096.07
7.	"Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year"	4278.21	4278.21	2874.84	4278.21	2874.84	4273.03	2874.84
8.	"Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -							
	1. Basic:"	4.01	0.78	0.40	5.19	0.52	5.15	0.53
	2. Diluted:	4.01	0.78	0.40	5.19	0.52	5.15	0.53

Diluted Notes:

Date: 27-07-2020

Smita Mitra (Applicant

a) The above is an extract of the detailed format of Statement of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors of the Company at the meeting held on 27.07.2020. The full format of the Statement of Audited Financial Results are available on the Company's website (www.tarmatlimited.com) and on the websites of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited

b) India and other global markets have experienced significant disruption due to the Covid-19 pandemic. Considering the area of operation of the Company, currently management believes that it will not have a significant impact on the Company and its going concern in the long run. Company is closely monitoring Covid-19 related developments, its operations, capital resources to mitigate the overall impact of

c) Auditors report as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been completed on the detailed financial results for the year ended 31.03.2020 filed with the Stock Exchanges.

d) The company does not have any exceptional and extraordinary items to report in the above period.

Place: Mumbai

For TARMAT LIMITED Sd/ S. Chakraborty **Company Secretary**

दिनांक: २८.०७.२०२०

ठिकाण: मुंबई

प्रदीप मेटल्स लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८२पीएलसी०२६१९१ नोंदणीकृत कार्यालय: आर-२०५, एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, रबाळे, नवी मुंबई-४००७०१. दूर.:+९१-२२-२७६९१०२६,

फॅक्स:+९१-२२-२७६९९१२३, ई-मेल:investors@pradeepmetals.com, वेबसाईट:www.pradeepmetals.com

व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत घेण्याची प्रदीप मेटल्स लिमिटेडची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बाबत माहिती, ई-मेल आयडी व बँक डिटेल्स अद्यायावतकरिता सूचना

कंपनीच्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता कंपनी कायद २०१३ व त्यातील नियमाअंतर्गत आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस्) अधिनियम, २०१५ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक १७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक २०/२०२० दि.५ मे २०२० आणि इतर लागू परिपत्रके आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्य

परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९-२०२० करिता एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल तसेच मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल व इतर संबंधित दस्तावेज ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्यत स्वरुपाने पाठविले जातील. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.pradeepmetals.com, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

ई-मेल व बँक खाते तपशील नोंद/अपडेट करण्याची प्रक्रिया:

जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए), डिपॉझिटरीकडे यापुर्वीच नोंद असल्यास त्यांना नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता तपशील पाठविले

जर भागधारकांचे ई-मेल कंपनी/त्यांचे आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी बँक खाते अद्यायावत केलेले नसल्यास त्यांनी खालील माहितीचे पालन करावे:

- आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या www.linkintime.co.ir वेबसाईटवर इनव्हेस्टर सर्विसेस > ई–मेल/बँक डिटेल रजिस्ट्रेशन– वर आवश्यक दस्तावेज अपलोड करून तपशील भरून लॉगइन करा व सादर करा.
- डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास भागधारकांनी कृपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्लानुसार डिमॅट खात्यात ई-मेल व बँक खाते तपशील नोंद करावेत

क. एजीएम सूचना व आवश्यक दस्तावेज वितरणासाठी भागधारकांची नावे निश्चितीची नोंव तारीख २८ ऑगस्ट, २०२० ठरविण्यात आली आहे.

प्रदीप मेटल्स लिमिटेडकरित निवेदीता नायक

दिनांक: २८ जुलै, २०२० ठिकाण: नवी मुंबई

कंपनी सचिव सदस्यत्व क्र.एफ८४७९

मॉडर्न इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः १, मित्तल चेंबर्स, नरीमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ सीआयएन क्र.: एल१७१२०एमएच१९३३पीएलसी००२०३१. द्र.क.: ०२२-६७४४४२००, फॅक्स: ०२२-६७४४४३००.

वेबसाईट:www.modernindia.co.in ई-मेल:info@modernindia.co.in येथे सचना देण्यात येत आहे की. कोविड–१९ प्रादर्भावाच्या उद्रेकामळे **मॉडर्न इंडिया लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/सभा) कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ५ मे, २०२० सहवाचिता सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२० आपि सर्वसाधारण परिपत्रक दिनांक १३ एप्रिल, २०२० (एमसीए परिपत्रके) मध्ये विहित प्रक्रियेची पुर्ततेनुसार आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीचे परिपत्रकनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ–व्हिज्युअल मिन्स (व्हीसी)

कंपनीच्या सदस्यांची ८६वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२० रोजी दु.४.००वा. भाप्रवे एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता सेन्द्रल र्डें डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे तरतूद केलेल्या व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे

कंपनी (खाते) अधिनियम, २०१४ च्या नियम ११ अन्वये मान्यतेप्रमाणे वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालासह एकत्रित ८६व्या एजीएम सूचनेची विद्युत प्रत ज्या सदस्यांकडे वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात कंपनीची भागधारणा आहे तसेच कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (निबंधक)/डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई–मेल आहेत त्यांना पाठविण्यात आलेली आहेत. एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना आणि वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार नाही. ज्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल अद्यापी नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेनुसार एजीएम सूचना व वार्षिक भ्रहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाठी आणि लॉगइन आयडी व ई–वोटिंगकरिता पासवर्ड स्विकारण्यासाठी शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) पुर्वी त्यांचे ई–

<u>ज्या भागधारकांचे सदर सूचनेत नियोजित ठरावांकरिता ई–वोटिंगसाठी लॉगइन परिचयपत्र</u>

- <u>प्राप्त करण्यासाठी ई–मेल डिपॉझिटरीकडे नोंद नाहीत त्यांच्याकरिता प्रक्रिया</u> वास्तविक स्वरुपात भागधारणाः फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील बाजू), पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील कंपनी/आरटीएला
- डिमॅट स्वरुपात भागधारणा: कंपनी/आरटीएच्या ई-मेलवर डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी) नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते अहवालाची प्रत, पॅन (स्वसाक्षांकित पॅनकार्ड स्कॅन प्रत), आधार (स्वसाक्षांकित आधारकार्ड स्कॅन प्रत) असे सर्व आवश्यक तपशील पाठवावे.
- कंपनी/आरटीए सीडीएसएलसह समन्वय साधुन वर नमुद भागधारकांना लॉगइन परिचयपत्रे तरतृद करतील.

८६वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल सुध्दा कंपनीच्या www.modernindia.co.in वेबसाईटवर आणि सीडीएसएलच्या www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सदस्यांना सभेच्या सूचनेत कंपनीद्वारे दिलेल्या तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच एजीएममध्ये उपस्थित राहून सहभागी होता येईल. तद्नुसार कृपया नोंद असावी की, कोविड-१९ बाबत शासकीय प्राधिकरणाद्वारे वितरीत निर्देशनांची पुर्तता करण्यानुसार कंपनीच्या ८६व्या . एजीएममध्ये व्यक्तीश: उपस्थित राहन सहभागी होण्याची कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशासाठी मोजणी केली जाईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० नुसार सुधारित प्रमाणे एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाह्न विद्युत मतदान प्रणाली वापरून (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा देऊ केली आहे. ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा कंपनीने नियुक्त केली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने सभे दरम्यान रिमोट ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सविधा दिलेली आहे. एजीएम पर्व रिमोट ई-वोटिंग/एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया सूचनेत नमुद

सदस्यांना सूचित करण्यात येत आहे की: अ. ८६व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाचे विद्युत हस्तांतरण/वास्तविक वितरण २९ जुलै, २०२० रोजी सदस्यांना ज्यांची नावे शुक्रवार, २४ जुलै, २०२० रोजी कार्यालयीन वेळ समाप्ती पूर्वी सदस्य नोंद पुस्तक/डिपॉझिटरीद्वारे तयार केलेले लाभार्थी मालकांचे

नोंद पुस्तक मध्ये नमूद आहेत त्यांना पाठविण्यात आलेली आहे.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२० रोजी स.९.०० (भा.प्र.वे.) वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २० ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.०० (भा.प्र.वे.)वा. समाप्त होईल. क. २० ऑगस्ट, २०२० रोजी सायं.५.०० (भा.प्र.वे.)वा. नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही

ड. ज्या व्यक्तिंची नावे निश्चित तारीख अर्थात १४ ऑगस्ट, २०२० रोजी सदस्य नोंद पुस्तक/ लाभार्थी मालकांच्या यादीत नमूद आहेत त्यांना सभेत मतदान तसेच रिमोट ई-वोटिंग/टपाल मतदान सुविधा उपलब्ध होईल.

जे व्यक्ति १४ ऑगस्ट, २०२० या निश्चित तारखेला कंपनीचे सदस्य झाले आहेत आणि त्यांनी भागधारणा घेतलेली आहे त्यांनी service@satellitecorporate.com वर विनंती पाठवून यूजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

फ. टपालाद्वारे मतदानाची सूचना एजीएममध्ये सुध्दा उपलब्ध होईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे किंवा सभेपूर्वी टपाल पत्रिकाद्वारे मत दिलेले नाही त्यांना सभेत मत देण्याचा अधिकार असेल. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग किंवा सभेपूर्वी टपाल पत्रिकेद्वारे मतदान केलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्केन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com ई-मेल करावा किंवा संपर्क: सॅटेलाईट कॉर्पोरेट सर्विसेस प्रा.लि., श्री.हरिष डी. ई-मेल: service@satellitecorporate.com, दूर::०२२-२८५२०४६१/४६३ यांना विद्युत स्वरूपाने मतदान सुविधेबाबत तक्रारीसाठी संपर्क करावा.

ई-वोटिंग प्रक्रिया आणि सभेत मतदानाकरिता तपासनीस म्हणून कंपनीने श्री.पी.एन.पारिख यांची आणि त्यांच्या गैरहजेरीत मे.पारिख ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिव, मुंबईचे श्री.मितेश धाबलीवाला आणि त्यांच्या गैरहजेरीत श्रीमती शर्वरी शाह यांची नियक्ती केली आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४२ आणि कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ अन्वये नोंद उद्देशाकरिता शुक्रवार ७ ऑगस्ट, २०२० ते २१ ऑगस्ट, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

कायद्याच्या तरतुदीनुसार सर्व सदस्यांना सभेत उपस्थित राह्न मत देण्याचा अधिकार आहे तसेच त्यांच्या वतीने सभेत उपस्थित राहून मत देण्यांकरिता प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सी हा कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाहीं. परंतु एजीएम ही एमसीए परिपत्रकानुसार व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार असल्याने सदस्यांची वास्तविक उपस्थिती आवश्यक नाही. तद्नुसार सदस्याद्वारे प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा एजीएमकरिता उपलब्ध नाही.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही/

परिंद बादशाह उपाध्यक्ष व कंपनी सचिव एफसीएस क्र.:५४१४